



बातमीपत्र
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर
माहिती कक्ष, दिनांक २२ मार्च २०१८
सलगर वस्ती पोलीस ठाणे

गुरनं. व कलम	:	९२/२०१८भादविसक ३०७,५०६ प्रमाणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण	:	०६/०३/२०१८ रोजी ०६.०० वा चे दरम्यान, एस.एल.बी रिक्षा स्टॉपच्या मागील म्हसोबा मंदिराजवळ ,सोलापूर
गु. दा. ता.वेळ	:	२१/०३/२०१८ रोजी २२.१४ वा.
फिर्यादी	:	सौ.प्रिया विनोद जाधव,वय-२६,व्यवसाय-घरकाम,रा. भैरुवस्ती सुशिल मराठी शाळेजवळ सोलापूर
आरोपीचे नांव	:	प्रदिप मौला गायकवाड वय-३२ रा.लिमयेवाडी कावळे गल्ली सोलापूर
हकीकत	:	यात हकीकत अशी की,बाजुस नमुद तारखेस ,वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादीची मुलगी नामे आकांक्षा जाधव वय-१४ हिचे लग्न आरोपी मजकुर याचा भाऊ नामे संदिप मौला गायकवाड यांचे बरोबर करून दे अशी मागणी घातली परंतु फिर्यादीने त्यास नकार दिल्याने सदर गोष्टीचा राग मनात धरून आरोपी मजकुर यांने फिर्यादी पती नामे विनोद ऊर्फ खंडु प्रभाकर जाधव हा चालत जात असताना पाठीमागुन मो.सायकलवर येवून तुझ्या पत्नीला फार मस्ती आली आहे काय तुझ्या मुलीचे माझ्या भावासोबत लग्न का करून देत नाही असे म्हणुन फिर्यादीच्या नव-यास धमकी देवून त्याचे जवळची मोकळी बिअरची बाटली डोक्यात मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन तपास:- सपोनि/कुंभार

फौजदार चावडी पोलीस ठाणे

गुरनं. व कलम	:	१९५/२०१८भादविसक २७९,३३८ मोवाकाक १८४/१७७ प्रमाणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण	:	२१/०३/२०१८ रोजी ०९.१५ वा चे दरम्यान, समर्थ रेसीडेन्सी व समर्थ हॉटेलच्यामध्ये उड्डाण पुलाच्या दिशेने पुल चढत असताना जुना पुना नाका ,सोलापूर
गु. दा. ता.वेळ	:	२१/०३/२०१८ रोजी २१.४९ वा.

फिर्यादी	:	गिरीधर दत्तात्रय यन्नम, वय-४३, व्यवसाय-खा.नोकरी, रा. १३४९ जी ग्रुप विडी घरकूल सोलापूर सध्या रा.सिध्देश्वर हॉस्पिटल सोलापूर
आरोपीचे नांव	:	अज्ञात छोटा हत्ती वाहनाचा चालक
हकीकत	:	यात हकीकत अशी की, बाजुस नमुद तारखेस , वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी व फिर्यादीचा कामगार नामे गजानन भंडारे असे फिर्यादीची हिरो डिलक्स मो.सायकल क्रं.एमएच-१३-बीएम-७४२१ वरून कोडीकडे सव्हीस रोडने जात असताना यातील अज्ञात छोटा हत्ती वाहनाचा चालक यांने आपले ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे मो.सायकलला उजवे बाजुसमध्ये धडकुन फिर्यादी व फिर्यादीचा मित्र यांना जखमी करून उपचारास न घेवून जाता व अपघाताची माहिती न देता तेथुन निघून गेला म्हणुन तपास:- पोना/११७६ मनोहर

सदर बझार पोलीस ठाणे

गुरनं. व कलम	:	२१७/२०१८ भादविसक २७९, ३३७, ३३८ मोवाकाक १८४/१७७ प्रमाणे
गु. घ. ता. वेळ ठिकाण	:	१६/०३/२०१८ रोजी १६.०० वा चे दरम्यान, सातरस्ता ते राहते घराकडे जात असताना शासकीय विश्रामगृह समोरील रामचंद्र आपटे यांचे बंगल्याच्या अलिकडे , सोलापूर
गु. दा. ता. वेळ	:	२१/०३/२०१८ रोजी १८.३७ वा.
फिर्यादी	:	सौ.शुभागी रूचिरा भगत, वय-३०, व्यवसाय-शिक्षक, रा.प्लॉट.नं.१६, जय हनुमान सोसायटी कुमठा नाका सोलापूर
आरोपीचे नांव	:	हिरो होडा फॅशन प्लस मो.सा.क्रं.१३-एमएच-१८७९ चा चालक नाव पत्ता माहित नाही
हकीकत	:	यात हकीकत अशी की, बाजुस नमुद तारखेस , वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा नामे पियुष वय-५ तसेच फिर्यादीची आई नामे सौ.सध्या गवळी असे मो.सा.क्रं.एम.एच-१३-बीडी-४९४३ वरून जात असताना नमुद अज्ञात आरोपी मजकुर मो.सायकल चालकाने त्याचे ताब्यातील मो.सायकल ही भरधाव वेगाने वेडीवाकडी चालवून फिर्यादीचे मो.सायकलीस कट मारून फिर्यादीची मो.सायकल नमुद अज्ञात आरोपीने मो.सायकलीस पाठीमागे धडकुन फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा व आई खाली पडुन त्यात गंभीर जखमी होणेस कारणीभूत झाला म्हणुन तपास:- पोह/७३१ गायकवाड

